

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley
Principal & Director

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com

Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141

शाअमविऔ/अंतगुणहमीकक्ष/२०१८-१९/


दिनांक १६/०६/२०१८

शासकीय अध्यापक महाविद्यालय, IASE, औरंगाबाद (शैक्षणिक वर्ष २०१८ -१९)

अंतर्गत गुणवत्ता कक्ष (बैठक पहिली) (IQAC Cell)

दिनांक १६ जून २०१८ रोजी होणा-या बैठकीची विषय पत्रिका

१. मागील सभेच्या इतिवृत्तास मान्यता देणे.
२. महाविद्यालयात बदलून आलेल्या व बदली झालेल्या प्राद्यापकांचे स्वागत करणे.
३. १९८२-८३, १९९०-९१ आणि १९९६-९७ या वर्षातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करणे.
४. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी कार्यभार वाटप करणे.
५. मा. अध्यक्ष यांचे परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणारे विषय.



IQAC समन्वयक

अध्यापक महाविद्यालय, IASE, औरंगाबाद



प्राचार्य तथा संचालक शासकीय

शासकीय अध्यापक महाविद्यालय, IASE, औरंगाबाद



Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com

Principal & Director

Off-Tele-Fax: 0240-2334840 R- 2334141

शासकीय अध्यापक महाविद्यालय, IASE, औरंगाबाद (शैक्षणिक वर्ष २०१८-१९)


अंतर्गत गुणवत्ता कक्ष (IQAC Cell)

दिनांक १६ जून २०१८ रोजी संपन्न झालेल्या सहविचार सभेचे इतिवृत्त

आज दिनांक १६ जून २०१८ रोजी अंतर्गत गुणवत्ता कक्षात (IQAC Cell) मा. प्राचार्य तथा IQAC Cell चे पदसिद्ध अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली सहविचार सभा घेण्यात आली. या सहविचार सभेत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.

१. सभेच्या प्रारंभी IQAC समन्वयक डॉ. एस. बी. सारंग यांनी अध्यक्ष व उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले व तदनंतर इतिवृत्त लेखन विभागाच्या प्रमुख डॉ. एन.आर. चौडेकर यांनी ३०/०४/२०२० रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
२. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये बदली होऊन महाविद्यालयात रुजू झालेल्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे सभेच्या अध्यक्षानी व सर्व सभासदांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
३. दिनांक ०६/०९/२०१८ रोजी १९८२-८३, १९९०-९१ आणि १९९६-९७ या वर्षातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अहवाल वाचन करून त्याला मंजुरी देण्यात आली.
४. महाविद्यालयात पूर्वीचे कार्यरत प्राध्यापक व नव्याने रुजू झालेले प्राध्यापक यांचेमध्ये बी.एड. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील सर्व विभाग व एम.एड. तृतीय सत्राचा अभ्यासक्रमातील सर्व भाग व महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक व शासकीय विभागाचे वाटप करण्यात आले.
५. या शैक्षणिक वर्षात सर्व प्राध्यापक यांनी आपली प्रोफाईल वाढविणे बाबत योग्य त्या जर्नल साठी संशोधन पेपर प्रकाशित करणे, त्याच प्रमाणे विविध संस्था कडे लघु/दीर्घ संशोधन यासाठी किमान एक तरी प्रोपोजल पाठवणे आवश्यक आहे. असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

शेवटी मा. अध्यक्षीय परवानगीने सहविचार सभेची सांगता झाली. NAAC समन्वयक प्रा.श्री.यु.जे.करवंदे यांनी सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सदर सभेला खालील सदस्य उपस्थित होते.



IQAC समन्वयक

अध्यापक महाविद्यालय, IASE, औरंगाबाद



प्राचार्य तथा संचालक शासकीय

शासकीय अध्यापक महाविद्यालय, IASE, औरंगाबाद

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley
Principal & Director

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com


Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141

GCEA/IQAC 2018-19/

Date 17/09/2018

Agenda for the meeting on 17/09/2018

1. To Discuss the curricular and extension activities in the coming session (2018-19).
2. To encourage Faculty to Members to apply for Major/Minor Research Project & also Research Papers publish in UGC care Journals.
3. To encourage Faculty to deliver lectures with the help of ICT.
4. To assign duties for several cell, Committees which organize those activities.
5. Topics that come up in the meeting at the right time.



IQAC Co-ordinator
GCE, IASE, Aurangabad



Principal
GCE, IASE, Aurangabad

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley
Principal & Director

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com


Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141

GCEA/IQAC 2018-19/

Date 17/09/2018

Action taken

1. Organization of Different Curricular and extension Activities for the coming session were discussed and the nomenclature of most of cell & committees remain same.
2. Principal encouraged Faculty members for Major/Minor Research Project & also Research Papers publish in UGC care Journals.
3. For Effective Teaching, Faculty members were informed about the use of ICT. One week workshop within the college faculties has been organised to prepare ICT based lessons in different subjects.
4. Duties of staff members were assigned for several cells & Committees which organize those activities for the session 2018-19.
5. Meeting ended with thanks.



IQAC Co-ordinator
GCE, IASE, Aurangabad



Principal
GCE, IASE, Aurangabad

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley
Principal & Director

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com

Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141


GCEA/IQAC 2018-19/

Date 12/12/2018

A meeting of all the members of IQAC was conveyed on 12.12.2018 at 1 pm in the principal's Office.

Agenda

1. Feedback and Review of actions taken after previous meeting .
2. Annual Gathering
3. Personal counselling
4. Evaluation process
5. Feedback from Teachers regarding Curricular & Extension activities.
6. Topics that come up in the meeting at the right time.



IQAC Co-ordinator
GCE, IASE, Aurangabad



Principal
GCE, IASE, Aurangabad

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com

Principal & Director


Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141

GCEA/IQAC 2018-19/

Date 12/12/2018

Action taken

1. Minutes of previous Meeting was read & passed and feedback for "work done" has been discussed.
2. Feedback and workdone has been discussed about College Annual Gathering and various types of indoor and out door games which is organized during 27/11/2019 to 08/12/2018.
3. Personal Counselling for those students who have their personal problems. Dr. Shaila Sarang & Dr. N.R.Chondekar handle such Cases, a brief of such work has been given to the principal.
4. Evaluation process was discussed in terms of Class assignments, sessional work etc;
5. Teachers were informed to give timely feedback regarding Curricular & Extracurricular activities held in an institution.
6. Meeting ended with thanks.



IQAC Co-ordinator
GCE, IASE, Aurangabad



Principal
GCE, IASE, Aurangabad

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley
Principal & Director

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com


Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141

GCEA/IQAC 2018-19/

Date 1/2/2019

A meeting of all the members of IQAC was conveyed on 2.2.2019 at 1 pm in the principal's Office.

1. Review of Purchase of equipment's under RUSA plan.
2. Upgradation of library services.
3. Strengthening training & placement Cell.
4. Evaluation process
5. Topics that come up in the meeting at the right time.



IQAC Co-ordinator
GCE, IASE, Aurangabad



Principal
GCE, IASE, Aurangabad

Govt. College of Education, IASE, Aurangabad.

NAAC "A" Grade Re-accredited

Padampura, Station Road, Near Deogiri College, Aurangabad (M.S)- 431005.

Dr. S. S. Muley
Principal & Director

Website: iaseaurangabad.org.

Email ID: govtiase@gmail.com


Off-Tele-Fax: 0240-2334840, R- 2334141

GCEA/IQAC 2018-19/

Date 2/2/2019

Action Taken

1. The Efforts made by institution are appreciable in purchasing the new equipment's for Varous department under RUSA scheme, the Purchase of Equipment's (Modular Furniture) Rs. 2663000/- purchse has been done under this scheme.
2. The library will be updated with No. of books 366 worth Rs. 65546/-
3. Dr. S.B. Sarang updated the placement activities and updates .It was decided to strength the placement Cell through Career Oriented training to the students.
4. It was decided to orgnaize campus interview. Dr. S.B.Sarang is appointed as institute level counsellor for the academic year 2018-19.
5. It was decided and discussed about fianl lesson exam and orgnaized annual practice exam.



IQAC Co-ordninator
GCE, IASE, Aurangabad



Principal
GCE, IASE, Aurangabad